

# JTHUM AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LTD.

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra (E), Mumbai – 400051

Bandra Kurla Complex,

NSE Symbol – AIIL

CIN: L51109MH1982PLC319008

March 11, 2025

**Department of Corporate Relationship** BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. Scrip Code: 539177

The Calcutta Stock Exchange Limited

7, Lyons Range, Murgighata, Dalhousie, Kolkata, West Bengal - 700 001. Scrip Code: 011262

Dear Sir / Madam,

**Sub: Newspaper Publication - Postal Ballot Notice** 

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper publication w.r.t. Postal Ballot notice, published in Business Standard & Mumbai Lakshadeep on March 11, 2025, in their respective print as well as electronic editions.

The extract of newspaper publication is also uploaded on the Company's website at www.authum.com.

We request you to kindly take the above information on record.

Thanking you,

For Authum Investment & Infrastructure Limited

**Amit Dangi Whole Time Director** DIN: 06527044

Encl: A/a

Registered Office: 707, Raheja Centre, Free Press Journal Road, Nariman Point, Mumbai - 400 021.

Ph.: (022) 6747 2117 \* E-mail: info@authum.com \* Website: www.authum.com

Corporate Office: The Ruby, 11th Floor, North-West Wing, Plot No. 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028. T +91 22 6838 8100 \* Customer Service: T +91 22 4741 5800 \* E-mail: customercare@authum.com

### SAMMAAN CAPITAL SAMMAAN CAPITAL LIMITED

Regd Off: A-34, 2nd & 3rd Floor, Lajpat Nagar - II, New Delhi - 110 024

#### **NOTICE FOR SALE OF STRESSED FINANCIAL ASSETS**

Sammaan Capital Limited, a non-banking financial company, invites Expression of interest (EOI) along with non-disclosure agreement for sale of Stressed Financial Assets, Interested eligible investors are requested to intimate their willingness to participate in the auction by way of an "Expression of

The data room will be open from March 11, 2025 to March 25, 2025, and last day for submission of bid is March 26, 2025

For detailed terms and conditions, please mail us at loanassignment scl@sammaancapital.com

SMIFS CAPITAL MARKETS LIMITED

Regd Office: 'Vaibhav' 4F, 4, Lee Road, Kolkata - 700 020

CIN NO: L74300WB1983PLC036342

Tel No. 033-2290-7400/ 7401/7402

E-mail: smifcap@gmail.com, cs.smifs@gmail.com Website: www.smifscap.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING

Members are hereby informed that pursuant to the provisions of section 108 and 110 and

other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended (the "Act"), read

together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended

(the "Management Rules"). General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020

dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020

dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23

2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated

December 28, 2022, 9/2023 dated September 25, 2023, 09/2024 dated September 19

2024 and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Governmen

of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the

Institute of Company Secretaries of India, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/

CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD

2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-

2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 (together "SEBI Circulars") and Regulation 44 o

the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulation, 2015 as amended (the "LODR Regulations") and any other

applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-

enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of SMIFS

Capital Markets Limited (the "Company") is sought for the following Special Resolution by

way of remote e-voting ("e-voting") process

information purpose only.

Mumbai, March 11, 2025

### TATA

#### TATA POWER

(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited, 2<sup>nd</sup> Floor, Sahar Receiving Station Sahar Airport Road, Andheri East, Mumbai-400059 (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

#### **NOTICE INVITING TENDER (NIT)** The Tata Power Company Limited invites tender from interested and

eligible vendors for the following tender packages (Two-part Bidding) for

- OLA of 2 years for Supply of Oil Type Distribution Transformers (Ref: CC26VJS001)
- OLA of 1 year for Supply of LTP, FP, MP, SFU and Changeover Panels (Ref: CC26VJS002)
- OLA of 2 years for Supply of RCC Cable Tiles (Ref: CC26AAM001)
- OLA of 3 years for Mapping of Network Assets in GIS (Ref: CC26AAM002)

OLA of 3 years for O&M Services of DG Set Driver & Operator

- (Ref: CC26AAM004) Last date for submitting Tender Fee and Authorization Letter is 20th Mar 2025 (Thursday)
- For detailed NIT, please visit Tender section on website https://www.tatapower.com. Also, all future corrigendum's (if any), to the above tenders will be informed only in Tender section on website

#### **O**SBI

Corporate Centre, Stressed Assets Resolution Group, 2nd Floor, The Arcade, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai-400005

#### TRANSFER OF STRESSED LOAN EXPOSURE TO ELIGIBLE BUYERS (PERMITTED ARCs/NBFCs/Banks/FIs) THROUGH e-AUCTION

State Bank of India invites Expression of Interest (EOI) from eligible participants subject to applicable regulations issued by Reserve Bank of ndia/Regulators for transfer of Stressed Loan Exposure of ₹284.57 crore (Rupees two hundred eighty four crore fifty seven lakh only) pertaining to 5(five) pools / portfolios comprising 30 (thirty) accounts having aggregate principal outstanding of ₹90.01 Crore (Rupees ninety crore one lakh only) through e-Auction on "as is where is", "as is what is", "whatever there is"

All interested eligible participants are requested to submit their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest" and after execution of Non-Disclosure Agreement (as per the

Please note that Bank reserves the right not to go ahead with the proposed e-Auction and modify e-Auction date, any terms & conditions etc. at any stage without assigning any reasons by uploading the  $corrigen dum \, at \, \underline{https://bank.sbi} \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, \text{``SBI} \, in \, the \, news > Auction \, (click \, on \, the \, link \, the \, lin$ 

#### **Description of Special Resolution**

CHANGE THE NAME OF THE COMPANY AND CONSEQUENT AMENDMENT IN THE MEMORANDUM OF ASSOCIATION AND ARTICLE OF ASSOCIATION OF THE

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electroni copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement by March 10, 2029 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) as on March 07, 2025 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company: www.smifscap.com, th relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and The Calcutta Stock Exchange Limited ("CSE"): www.cse-india.com on which the Equity Shares of the Company are listed and on the website of Central Depository Services

Limited ("CDSL"): <a href="www.cdslindia.com">www.cdslindia.com</a>
In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through e voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the e voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice fo

The Company has engaged the services of Central Depositories Services Limited ("CDSL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. The e-voting shall commence from March 11, 2025 at 10:00 A.M. and shall end on April 09, 2025 at 05:00 P.M. The e-voting facility will be disabled by CDSL thereafter.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registra and Share Transfer Agent, Maheshwari Datamatics Private Limited, 23, R.N. Mukherjer Road, 5th floor, Kolkata- 700001, Telephone: 033-22482248, Fax: 033-22484787 mdpldc@yahoo.com to receive copies the Notice of the Meeting, instructions for remote

e-voting and instructions for participation in the Meeting through VC.
The Board has appointed Mr. Sudhansu Sekhar Panigrahi, (ICSI Membership No. 23187 (CP No. 19649) Practicing Company Secretary as the scrutinizer ("Scrutinizer") fo

conducting the e-voting process in a fair and transparent manner. In case of any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System, you

can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting and the result will be

announced on or before April 11, 2025 and will also be displayed on the Company website

(www.smifscap.com) and on the website of CDSL (www.cdslindia.com) and communicat

to the Stock Exchanges, Depository, Registrar and Share Transfer Agent In case of any grievances regarding e-voting, the members may write to Mr. Rakesh Dalvi Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi, Marg, Lower Parel (East) Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free

For SMIFS Capital Markets Limited Poonam Bhatia Place: Kolkata Date: March 11, 2025 Company Secretary-cum-Compliance Officer timelines mentioned in web-notice) if not already executed by contacting on e-mail id dgm.sr@sbi.co.in. Please visit Bank's website https://bank.sbi and click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC & DRT" for further details (web-notice)

Notices>ARC & DRT"). The decision of the Bank shall be final and binding.

Date: 11.03.2025

Issued by Deputy General Manager (Credit & ARC)

#### NOTICE OF LOSS OF SHARES OF TATA CHEMICALS LTD

Regd. Off.: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001 NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/ have been lost/ misplaced and the holder[s] of the said securities/ applicant[s] has/ have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation

Name of the holder	Folio No.	No. of shares (Rs. 10/- F.V)	Certificate No./s	Distinctive Numbers
	C1J0001245	74	108775 TO 108776	16820199 TO 16820272
	C1J0001245	37	22501 TO 22502	11044903 TO 11044939
	C1J0001245	84	B5192827 TO B5192828	21787530 TO 21787613
	C1J0001245	239	B691341 TO B69134	55022460 TO 55022698
	C1J0001245	574	B7772195 TO B777221	127557075 TO 127557648
	C1J0001245	74	C2302269 TO 2302270	27819932 TO 27820005
	C1J0001245	74	C2424214 TO 2424215	38772551 TO 38772624
	C1J0001245	120	C3116322 TO 3116326	77676264 TO 77676383
JATINDRA WAMAN	C1J0001245	120	C3531399 TO C3531403	97276264 TO 97276383
DHURANDHAF	C1J0001245	34	F16309	47087582 TO 47087615
511014415154	`	11		1042316 TO 1042326
		17		1279823 TO 1279839
		12		2680852 TO 2680863
		2		3109660 TO 3109661
		1		3322413 TO 3322413
		9		3602064 TO 3602072
		8		4557912 TO 4557919
		1		5183831 TO 5183831
		10		5451801 TO 5451810
		30		7136884 TO 7136913
Place: Mumbai	Date: 11-03	-2025	JATINDRA W	/AMAN DHURANDHAR

# **✓** YES BANK

Registered & Corporate Office:

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400055, India. **Tel:** +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800

Fax: +91 (22) 2619 2866 | Website: www.yesbank.in Email: stress.management@yesbank.in | CIN: L65190MH2003PLC143249

### INVITATION OF EXPRESSION OF INTEREST FOR PARTICIPATION IN SALE OF STRESSED LOANS

YES BANK Limited ("Bank") invites Expression of Interest ("EOI") for inviting bid(s) in the proposed sale of the below mentioned stressed loan exposure(s) of the Bank (on a portfolio basis) over and above the identified base reserve price of Rs 23 Crores (Rupees Twenty Three Crores) of the Bank, in terms of the extant guidelines of Reserve Bank of India under a Swiss Challenge Auction Method ("Sale Process"). The stressed loan exposure(s) are being offered for sale on a "100 % upfront cash basis":

Portfolio level	Total Outstanding (INR in Cr) as on February 28, 2025	Ageing post NPA (In year)	
Affordable Housing Finance Loans (AHFL)	52.52	1 year and above	
Total (at Portfolio level)	52.52		

\* The stated outstanding is as on the date mentioned above and may vary at the time of actual sale.

Eligible interested applicants, basis formal process, may seek access to the bid document, on the following link of the Bank's website https://www.vesbank.in/about-us/media/auction-property/sale-npa-portfolio, or the same may be obtained by sending an email to stress.management@yesbank.in mentioning "Sale of AHFL portfolio -EOI Advertisement dated March 11, 2025" as the subject line. The eligible interested applicants shall submit their EOI along with a duly signed and adequately stamped Non-Disclosure Agreement (formats prescribed in the bid document) on or before 5:00 p.m. of March 19, 2025, post which access to the data room may be provided as per terms of the bid document. This invitation of EOI is subject to the terms of the bid document and the selection of the anchor bid will be governed by the terms of the bid document.

The sale is on "as is where is", "as is what is", "whatever there is", and "without recourse" basis to the Bank. The Bank reserves the right to modify, alter, and/or amend the terms of the Sale Process and the bid document including the prescribed timelines, and/or to cancel the Sale Process at any stage and/or accept or reject any EOI, with or without assigning any reason thereof (which decision will be final, binding and conclusive), without any liability to any person whatsoever.

Place: Mumbai Date: March 11, 2025

**Stressed Asset Management** 

AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LIMITED
CIN: L51109MH1982PLC319008

Registered Address: 707, Raheia Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai – 400 02 Corporate Office: 11th Floor, The Ruby, North-West Wing, Senapati Bapat Road, Dadar West, Mumbai - 400028

#### Email: info@authum.com, Website: www.authum.com, Ph. No.: (022) 6747 2117 POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Company has on March 10, 2025 sent the Postal Ballot Notice ("Notice" dated March 07, 2025, by e-mail, to all Members whose names appear in the Register of Members/Lis of Beneficial Owners, received from National Securities Depository Limited ("NSDL") and Centra Depository Services (India) Limited ("CDSL"), as on Friday, March 07, 2025 ("Eligible Members") and whose e-mail IDs were available with the Company

A copy of the Notice is also available on the website of the Company at www.authum.com, the rele section of the website of BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, National Stock Exchange Limited ("NSE") at www.nseindia.com and The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") at www.cse-india.cor and the website of the remote e-voting service providing agency to the Company viz. CDSL at www.evotingindia.com. Members who do not receive the Notice may download the same from the

The Company is providing facility for voting remotely, only by electronic means ("e-voting"), to its Eligible Members, for seeking their approval on the resolution specified in the Notice, in accordance with Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act. 2013 ("Act") (including an statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") (including an statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022. Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and any other circulars as sissued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and any other applicable law, rules, guidelines and regulations (including any statutory modification(s) of offer appreciator in rules, grainers and regulations (including any station) inclination (including any station) inclination (inclination) in re-enactment(s) thereof for the time being in force), to seek approval of the members of the Compan by the way of postal ballot in relation to the following resolutions as set out in the Postal Ballot Notice.

- 1) Appointment of Mr. Ajai Kumar (DIN: 02446976) as an Independent Director of the Company 2) Appointment of Mr. Santosh Nayar (DIN: 02175871) as an Independent Director of the Compan
- Re-appointment of Mr. Amit Dangi (06527044) as a Whole-Time Director of the Company and payment of remuneration to him
- Re-appointment of Mr. Akash Suri (DIN: 09298275) as a Whole-Time Director and Chief Executive Officer of the Company and payment of remuneration to him

n terms of the MCA Circulars, physical copies of the Notice, along with postal ballot forms and pre-paid business envelope, have not been sent to any Member. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members eligible to vote, is restricted only to e-voting i.e. by casting their votes electronically instead of submitting postal ballot forms.

Members holding Equity Shares of the Company as on Friday, March 07, 2025 (the "Cut-off Date"), shall only be entitled to vote through e-voting process in relation to the resolution specified in the Notice. A person who becomes a Member after the Cut-off Date should treat the Notice for informat

flembers may send a request to helpdesk.evoting@cdslindia.com for procuring user ID and passwor for e-voting. Members are required to update their mobile number and email ID correctly in their dema ecount in order to access e-voting facility.

After successful submission of the e-mail ID, the Company or RTA will share an electronic copy of th Notice within 48 hours of receiving details of e-mail ID.

The manner of voting by (i) individual shareholders holding Equity Shares of the Company in demat mode, (ii) shareholders other than individuals holding Equity Shares of the Company in demat mode and (iii) shareholders who have not registered their e-mail address, is explained in the Notes to the Notice. The manner in which persons who have acquired shares and become members of the Compar after the dispatch of notice may obtain the login ID and password and persons who have forgotte their User ID and Password, can obtain / generate the same, has also been provided in the Notice. The e-voting period will commence on Wednesday March 12, 2025 (09:00 a.m. IST) and end of

Thursday, April 10, 2025 (05:00 p.m. IST). During this period, eligible members of the Company may cast their votes electronically. The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period

Contact details in case of any technical issue on NSDL Website

Contact details in case of any technical issue o CDSL Website

Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000

Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911

The Board of Directors of the Company has appointed Mr. Mayank Arora (Membership No. F10378), Partner of Mrs. Mayank Arora & Co., Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot only through the e-voting process, in fair and transparent manner.

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit their Report to the Chairma the Company or a person authorised by him. The results of the e-voting will be announced by Chairman of the Company or a person authorised by him, on or before Monday, April 14, 2025 on ordensiated the Company (www.authum.com) and CDSL (www.evotingindia.com) and also displaye the Registered Office of the Company. The same will also be simultaneously forwarded to the E Limited ("BSE") at www.bseindia.com, National Stock Exchange Limited ("NSE") at www.nseindia.c and The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") at www.cse-india.com, for placing the same on t websites. The resolution, if approved, will be taken as having been duly passed on the last d specified for e-voting i.e. Thursday, April 10, 2025.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Flo Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911.

For Authum Investment & Infrastructure Lim Date: March 10, 2025 Company Secretary and Compliance Offi

## **₿**Redington **Redington Limited**

Registered office: Block 3, Plathin, Redington Tower, nner Ring Road, Saraswathy Nagar West, 4th Street, Puzhuthivakkam, Chennai - 600 CIN: L52599TN1961PLC028758

Website: www.redingtongroup.com | Email: investors@redingtongroup.com | Phone no: 044 4224 3111

## **NOTICE OF POSTAL BALLOT**

Notice is hereby given that the resolutions set out below as per the postal ballot notice dated February 5, 2025 are proposed for approval by the Members of Redington Limited the Company") by means of Postal Ballot, only by remote e-voting process ("e-voting being provided by the Company to all its Members to cast their votes electronically, pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular No. 09/2023 date September 25, 2023 and Circular No. 09/2024 dated September 19, 2024, read with other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time).

\ /	,
Resolution	Description
Ordinary Resolution	Appointment of Mr. V S Hariharan as Managing Director of the Company and Group Chief Executive Officer

In compliance with the MCA Circulars and other applicable provisions, the Postal Ballot Notice along with instructions for remote e-voting and the Explanatory Statement to the resolutions have been sent in the electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ their Depository Participants as on Friday, March 07, 2025 (the "Cut-off Date").

The electronic dispatch of the Postal Ballot Notice has been completed on Monday, March 10, 2025.

Members may please note that the Postal Ballot Notice will also be available on the Company's website at https://redingtongroup.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depositor Limited at https://nsdl.co.in/.

In compliance with the provisions of Sections 108 and 110 of the Act, read with Rules 20 and 22 of the Rules, Regulation 44 of the Listing Regulations and MCA Circulars, the Company is offering facility of E-voting to all Members to enable them to cast their votes electronically for which the company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide e-voting facility. The members may

Cut-off Date	Friday, March 07, 2025	
Commencement of remote e-voting	Tuesday, March 11, 2025 at 09:00 a.m. (IST)	
End of remote e-voting	Wednesday, April 09, 2025 at 05:00 p.m. (IST)	

During the aforesaid period, the Members holding shares either in physical or i dematerialized form, as on the cut-off Date, may cast their vote(s) by remote e-voting. The Members are requested to note that the facility of remote e-voting shall be open for 30 days and will be blocked forthwith on Wednesday, April 09, 2025 at 05:00 p.m. (IST) Once he vote(s) is/are cast, the Members will not be allowed to modify it subsequently. A perso who is not a Member of the Company as on the Cut-off Date should treat this Postal Ballot Notice for information purpose only and will not be eligible to participate in this e-voting

Members who have not registered their e-mail address are requested to register the sam in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) or by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, Came Corporate Services Limited at, Subramanian Building, 5th Floor, No.1, Club House Roac Chennai-600 002. (Contact no: 044 28460390. Email ld: investors@cameoindia.com) the shares are held in physical form. After successful registration of the e-mail address, copy of this Postal Ballot Notice along with the remote e-voting user ID and password will be sent to your registered e-mail address, upon request received from the Members

The Board of Directors of the Company has appointed M/s RBJV & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the postal ballot through the e-voting process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit their report to the Chairman or any other representative of the Company as authorized by the Board of Directors, after completion of scrutiny of e-voting votes but not later than two working days from the date of conclusion of the Postal Ballo process and communicated to BSE Limited ("BSE"), National Stock Exchange of India imited ("NSE"). National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") (together the "Depositories"), and will also be displayed on the Company's website https://redingtongroup.com

n case of any queries, the Members may send a mail to investors@redingtongroup.com For Redington Limited

Date: March 10, 2025 Place: Chennai





SBI-SG GLOBAL SECURITES SERVICES PVT LTD. B Wing, Ground Floor, Jeevan Seva Annex (LIC) Building, SVP Road. Santacruz – W. Mumbai – 400054. Maharashtra. India

Chief Administrator & Financial officer, SBI-SG Global Securitie Services Pvt Ltd, B Wing, Ground Floor, Jeevan Seva Annex (LIC) building, SVP Road, Santacruz - W, Mumbai - 400054, Maharashtra India invites sealed bids from eligible bidders for supply, installation, testing, commissioning, training and maintenance of evoting platform system/product to track evoting related tasks as per requirement mentioned in RFP number SBISGGSS/IT/24-25/826. The complete set of bidding documents can be downloaded from our website https://www.sbisgcsl.co.in/statutory/ "TENDER" section. Complete set of bidding documents may be submitted in sealed envelopes on or before 14-03-2025 by 05:30 pm at our registered office.

> (Prakash Kumar) Chief Administrator & Financial Officer

### कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, गोडुडा

#### रद्ध पत्र

एतद द्वारा सूचित किया जाता है कि समाचार पत्रों में प्रकाशित इस प्रमंडल से संबंधित अति अल्पकालीन ई-पुनर्निविदा आमंत्रण सूचना सं0 21/2024-25/RWD/EE GODDA दिनांक 24.02.2025 जिसका पी0 आर0 सं0 347233 Rural Work Department (24-25) D था, जिसमें आईडेन्टी फिकेशन सं0 RWD/EE/GODDA/15/2024-25(Group No. 02) के कार्य योजना मालप्रतापपुर मेला मैदान से कब्रिस्तान, गंगा नहर पंप होते हुए ताजोकिता तक पथ निर्माण कार्य (लं0-1.750 कि0मी0) अपरिहार्य कारणवश रद्ध की जाती है।

> कार्यपालक अभियंता. ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, गोडडा।

PR.NO.348245 Rural Work Department(24-25):D



**E-AUCTION SALE NOTICE** -Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the to The Jalgaon Peoples Co-operative Bank Ltd. (TJPCBL) to secure the outstanding dues in the loan account since assigned to Encore Asset Reconstruction Company Private Limited, acting in its capacity as the trustee of EARC-BANK-020-Trust ("Secured Creditor"), the Symbolic possession of which has been taken by the Authorised Officer the Secured Creditor, will be sold along with all known and unknown encumbrances on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS" basis on 28.03.2025 for recovery of Rs.8.43,41,844.60 /- (Rupees Eight Crore Forty Three Lakhs Forty One Thousand Eight Hundred Forty Four and Sixty Paisa Only) as on 10.01.2025 together with future interest, charges and costs thereon from 11.01.2025 tollar account of the cost thereon from 11.01.2025 tollar paid in the cost the cost

ostal an of the	realiz (Guar Vishn Pank Dnya secur	ation, from M/s. Neelraj Constructions (Borrower/Mortga rantor/Mortgagor), Mr. Sunil Laxman Nerpagar (Guaran III Kolhe (Guarantor), Mr. Pankaj Suhas Khachane (Pa aj Khachane (Partner/Guarantor), Lata Dnyandeo Sarod ndeo Sarode (Guarantor). The description of the prope ed asset & the Earnest Money Deposit (EMD) is be as under	agor), Mr. Vitthal I Itor / Mortgagor), I Irtner/ Guarantor) Ie (Guarantor) and Irty, Reserve Price	Dagadu Kolho Mr. Bhusahai , Mrs. Leena Mr. Bhushai
ed at	Lot Wise	Description of the immovable property (Secured Assets)	Reserve Price	EMD (Rs.
BSE com their date d to loor, 3 or	Lot No.1	All that piece and parcel of Basement (Residential Store Area) + Parking built up area 166.16 sq mtrs of plot no. 9 of Survey No. 468/18/1 of Mehrun, within the limits of Jalgaon Municipal Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Mr. Vitthal Dagadu Kolhe, which is bounded as under: On or towards East: Marginal Space, On or towards West Marginal Space, On or towards North: Marginal Space, On or towards South: Marginal Space,	Rs. 20,12,000/-	Rs. 2,01,200/-
nited Sd/- Shah ficer	Lot No.2	All that piece and parcel of Ground Floor Commercial Shop no. 1 admeasuring 13.485 sq mtrs having its built up area 18.88 sq mtrs of plot no. 9 of Survey No. 468/18/1 of Mehrun, within the limits of Jalgaon Municipal Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Mr. Vitthal Dagadu Kolhe, which is bounded as under: On or towards East: Road, On or towards West: Flat, On or towards North: Shop no. 2, On or towards South: Marginal Open space	Rs. 19,00,000/-	Rs. 1,90,000/-
091	Lot No.3	All that piece and parcel of Ground Floor Commercial Shop no. 2 admeasuring 10.813 sq mtrs having its built up area 15.14 sq mtrs of plot no. 9 of Survey No. 468/18/1 of Mehrun, within the limits of Jalgaon Municipal Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Mr. Vitthal Dagadu Kolhe, which is bounded as under On or towards East: Road, On or towards West: Flat, On or towards North: Shop no. 3, On or towards South: Shop No.1	Rs. 15,40,000/-	Rs. 1,54,000/-
otice	Lot No.4	All that piece and parcel of Ground Floor Commercial Shop no. 3 admeasuring 8.078 sq mtrs having its built up area 11.31 sq mtrs of plot no. 9 of Survey No. 468/18/1 of Mehrun, within the limits of Jalgaon Municipal Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Mr. Vitthal Dagadu Kolhe which is bounded as under:	Rs. 11,50,000/-	Rs. 1,15,000/-

Mr. Vitthal Dagadu Kolhe, which is bounded as under: On or towards East: Road, On or towards West: Lift and Stair Case, On or towards North: Shop no. 4, On or towards South: Shop No.2 All that piece and parcel of Ground Floor Commercial Shop Rs. Rs Lot no. 4 admeasuring 11.249 sq mtrs having its built up area
No.5 15.75 sq mtrs of plot no. 9 of Survey No. 468/18/1 of
Mehrun, within the limits of Jalgaon Municipal
Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by 1,60,000/ 16,00,000/ Mr. Vitthal Dagadu Kolhe, which is bounded as under On or towards East: Road, On or towards West: Stair Case Lot All that piece and parcel of First Floor, Southern Side Rs. Rs. No. 6 Residence Hall Adm 56.602 Sq.mtrs. having its Built Up 60.00.000/ 6.00.000/ Area 79.25 sq mtrs of plot no. 9 of Survey No. 468/1B/1 o Mehrun, within the limits of Jalgaon Municipa Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned b Mr. Vithtal Dagadu Kolhe, which is bounded as under: On or towards East: Marginal Space On or toward West: Marginal Space On or towards North: Flat On o owards South: Marginal space Lot No.7 Flat Adm 36.333 Sq.mtrs. having its Built Up Area 50.87 sq mtrs of plot no. 9 of Survey No. 468/1B/1 of Mehrun, 38,44,000/ 3,84,400/ within the limits of Jalgaon Municipal Corporatio Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Mr. Vittha Dagadu Kolhe, which is bounded as under

All that piece and parcel of First Floor, East North Corne Rs. Flat Adm 30.669 Sq.mtrs, having its Built Up Area 42.92 sq. 32.44.000/ 3 24 400/ mtrs of plot no. 9 of Survey No. 468/1B/1 of Mehru within the limits of Jalgaon Municipal Corporatio
Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Mr. Vitth
Dagadu Kolhe, which is bounded as under: On or towards East: Marginal space On or towards West Staircase On or towards North: Marginal space On o towards South: Marginal space All that piece and parcel of Second Floor, West South Corner Flat and East South Corner Flat Adm 56.602 Sq.mtrs. having its Built Up Area 79.25 sq.mtrs of plot no. 57.58.000/-5,75,800/

or towards East: Staircase, On or towards West

Marginal space, On or towards North: Marginal space O

or towards South: Hall

9 of Survey No. 468/1B/1 of Mehrun, within the limits of Jalgaon Municipal Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Mr. Vitthal Dagadu Kolhe, which is bounded as under: On or towards East: Marginal space On or towards West: Marginal space On or towards North:Flat On or towards South: Marginal space Rs. 2.70.48.000 Rs.27,04,800/ Lot No.10 Lot no. 1 +2+3+4+5+6+7+8+9

Lot All that piece and parcel of Land & proposed construction

No. of Residential Project named as "Shiv Prasad Apartment" thereon at Survey no. 156/1+3A/1, area admeasuring 0H=01R (100 Sq mtrs), and Survey no. 157/2, area admeasuring 0H=04R (400.00 sq mtrs). Total plot area 4,00,13,000/ 500.00 sq mtrs (as per sale deed) and 462.77 sq mtrs (as per sale deed) and 462.77 sq mtrs (as per approved plan), proposed built up area 575.6 sq mtrs (as Mouje Jalgaon Shivar, Jalgaon, Tal. & Distr. Jalgaon. The above survey no. jointly bounded as under: On or towards East- Survey no. 156/2A/1+2, On or towards west-Adjoining plot in Survey no. 157/1/1, On or towards North--Old Mashirabad Road, On or towards South:- Survey no. Lot All that piece and parcel of Land and proposed

On or towards South:- Plot no.5

Construction of Residential project named 'Swaminarayan Plaza' at plot no.6, area admeasuring 690.70 Sq. mtrs., Proposed Built up area 828.83 Sq. mtrs. out of Survey no.87A/2, situated at Mouje Satare, Tal.-32.10.900/ Bhusawal Dist.-Jalgaon Owned By Mr Sunil Laxma Nerpagar Which is Bounded as Under: On or towards East- 30 Ft wide road and usage On or towards west:- 15 Ft wide road and usage On or towards North:-10 Ft wide road and usage

or detailed terms & conditions please refer to the link provided in the secured creditor's website i.e

ttp://www.encorearc.com/
or any clarification/information, interested parties may contact the Authorised Officer of the Securee
reditor Mr Virendra Ghanwat-7045728788/9712668557 or email at virendra.ghanwat@encorearc.com
Sd/- Authorised Office

Vijavshvam Acharva K Date: 08.03.2025 Place: Mumbai Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd

Company Secretary

PUBLIC NOTICE Notice is given hereby Mr. Lokesh S.Kothari Jain residence and 50% share holder in C-507 Sher-e-Punjab Chs Ltd. Bindra Classic, Plot 17-24, mahakali Caves Road Andheri - East, Mumbai - 400093 Bearing C.T.S No. 368/300 as per the registered GIFT DEED dated 05.12.2016 registered between Mr. Pankaj S. Kothar (Donor) and Mr. Lokesh S. Kothari Jain (Donee). Now the said registered Gift Deed is reporting hereby lost / misplaced. He now hereby request that if any one found the said registered GIFT DEED may please be contacted to the above mention address within the period of 07 days from the date publication of this notice. If no response received during this period then Mr. Lokesh S. Kothari Jain shall be free to take the Certified copy of same registered Gift Deed dated 05.12.2016 from the said Concern registered authority.

Mr. Lokesh S. Kothari Jain Date : 11/03/2025 Place : Mumbai

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Narayan Subramanian Iye intends to sell a flat viz Flat No. A / 202 naving share certificate No. 021 to 025 PAYAL CHS LTD., Asha Nagar Kandivali (East), Mumbai- 400101 (Hereafter referred to as (The Said

All Persons having any claim, right title & interest against or to the above mentioned flat or shares in respec thereof or any part thereof either b way of mortgage, sale, gift, inheritance agreement, lease, lien, charge, trust maintenance, easement, right of way possession or by virtue of an testamentary or non-testamentary documents or by virtue of succession adaption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction convenants, statutory order, Notice award notification or otherwise howsoever are hereby are called upor & required to make the same knowin writing with dues evidence and detaile particulars thereof at society office to the Chairman/Secretary PAYAL CH LTD., Asha Nagar, Kandivali (East) Mumbai-400101., within 15 days fron the date of publication of Notice here by Registered Post A.D Failing which such claim. If any shall be deemed to nave been waived & / or abonded.

For and on behalf of Sd/- Hon. Secretary

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. जोयदेव** ऊर्फ जयदेव ब्रजबासी घोष हे न्यु लवलेश एन्क्लेव्ह कोहौसोलि. या सोसायटीचे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या दुकान मालमत्तेचे कायदेशीर मालक व सदस्य होते. **श्री. जोयदेव** ऊर्फ जयदेव ब्रजबासी घोष यांचे १८.०९.२०२२ रोजी आकस्मिक निधन झाले ऱ्यांच्या पश्चात **१) श्रीमती अपर्णा जयदेव घोष** (विधवा पत्नी), २) श्री. सौरभ जोयदेव घोष (मुलगा) व ३) श्री. सुजोय जोयदेव घोष (मुलगा) हे कायदेशीर वारसदार आहेत. आता जर कोणा व्यक्तीस/मयताचे वारसदारास सदर दकान मालमत्तेबाबत काही दावा किंवा आक्षेप ु असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२, निलम ॲकॉर्ड एचडीएफसी बँकेच्या समोर, १५० फीट रोड, भाईंदर (प.)-४०११०१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा कोणाही व्यक्तीचा कोणताही दावा नाही असे समजले जाईल

दुकान मालमत्तेचे तपशील दुकान क्र.२, तळमजला, ए विंग, न्यु लवलेश एन्क्लेव्ह कोहौसोलि., आई माता रोड, सेवन स्क्वेअर ॲकॅडमीच्या मागे. रामदेव पार्क. कॉस रोड, मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११०७. दकान क्र.३, तळमजला, ए विंग, न्यू लवलेश एन्क्लेव्ह कोहौसोलि., आई माता रोड, सेवन स्क्वेअर ॲकॅडमीच्या मागे, रामदेव पार्क, क्रॉस रोड, मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११०७.

एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् (वकील)

दिनांक: ११.०३.२०२५ ठिकाणः भाईंदर

#### जाहीर नोटीस या व्दारे कळविणेत येते, की श्री जनार्दन परशुराम देवरुसकर हे कार्यरत गिरणीकामगार (लागू नसेल ते खोडावे) दि. १४/०२/२००४ रोजी मयत झाले. मत्यपश्चात त्यांना पढे नमद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत

ı	अ.क्र.	नाव	वय	मृत
ı		(विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व		व्यक्तीशी
ı		लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत.)		नाते
l	8	सौ. अनिता अनंत बिरवाडकर्	६५	विवाहीत
ı		लग्नापूर्वीचे नाव-कु. अलका जनार्दन देवररुसकर		मुलगी
l	२	दिपक जनार्दन देवररुसकर	५८	मुलगा
l	3	किशोर जनार्दन देवररुसकर		मुलगा
ı	४	लक्ष्मीबाई जनार्दन देवररुसकर	८४	पत्नी
				/

उक्त नमुद वारसांना उक्त नमुद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/ बँक ठेवी/ प्रॉव्हीडंट फंड) अनुकंपा तत्वासाठी (शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळ्याच लाभ मिळणेकरिता (मत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेण नाही असे समजून निर्णय घेणेत येईल दिनांक: ११/०३/२०२५

/२०२५ अजदार नाव व पत्ता **दिपक जनार्दन देवररुसकर** १/१ रामकरण मिश्रा चाळ, शिदरेकडी जोगेश्वरी (पू)- ४००६०

नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

१) वैभव अरुण टिल्ल (कर्जदार),

१) प्रशांत रविकांत आरेकर (कर्जदार),

दिनांक: ११.०३.२०२५, ठिकाण: मुंबई

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार,

जामिनदाराचे नाव व पत्ता

२) अनुराधा अरुण टिल्लु (सह-कर्जदार), दोघांचा पत्ता: ४ बाळकृष्ण म्हात्रे

वाळ, पाथर्ली रोड, ठाणेँ, डोंबिवली पुर्व, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र–४२१२०१.

शाखा: मुंबई, (कर्ज क्र.: एच४०५डीएचबी०१४७८४६ व

) ज्योत्स्ना रविकांत आरेकर (सह-कर्जदार), दोघांचा पत्ता: बी-२०८

इमारत क्र.१६-बी, सहकार नगर, संक्रमन, कुर्ला (पूर्व), शिबीर, टिळक नगर स्टेशनजवळ, कामगार नगर रोड, मुंबई, महाराष्ट्र–४०००२४.

प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

### **CHANGE OF NAME**

I, MR. KAKASSERY JACOB MATHUNNY R/o C-2406 Mahavir Universe, Maven L.B.S. Marg, Bhandup (West) Mumbai- 400 078., have changed my name From MR. MATHUNNY to MR KAKASSERY JACOB MATHUNNY as per Maharashtra Government Gazette Number (M-24384667) for all future Purposes.

#### **NOTICE**

Notice is hereby given that the 283 shares bearing 1. Folio no - GRA0290938, Cert no - 3290938distinctive No(s) 654064522 -654064804 standing in the name(s) of **PUSHPALATA MADHAV KULKARNÍ &** MADHAV VITHAL KULKARNI in the books of M/s GRASIM INDUSTRIES LTD has/ have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz Kfin Technologies Itd Karvy Selenium, Tower -B, Plot No .31&32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal Hyderabad, Telangana -500032 and Company's Registered address Birlagram, Nagda, Madhya Pradesh, 456331, within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Name(s) of the claimant's (s) AMEETA SINH & SANJAY MADHAV KULKARNI Place: Mumbai Date: 11.03.2025

#### **PUBLIC NOTICE**

Notice is issued to general public arge that our society namely AMAR JYOTI CHS LTD., registered under MCS Act 1960 bearing registratio number BOM/WR/HSG/TC/7260 Dated **26/05/1996** situated Opposite Telephone Exchange, S.\ Road, Kandivali (West), Mumbai 400067., Has received application from Mrs. Devyani R. Vyas, who is join nolder/owner of Flat Nos. B/103 & B/303 having share certificate No. 19 & 25 respectively to transfer all the rights title and interest of her Late husband Mr. Rajnikant Vasudev Vyas who die nestate on **25/04/2021** to her name.

The society hereby invited a claims/objections from general public and/or any claimants by way of loar nypothecation, inheritance, exchange, mortgage, gift, charge enancy, trust, or otherwise are hereb equested to make the same known writing with all supporting documents to the undersigned on the above addres within 15 days from the publication this notice falling which the society shall deal with the said application as pe bye-laws of the society.

For and on behalf of AMAR JYOTI CHS LTD

Hon. Secretary Place: Mumba

### PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large

that my client, Mrs. Mukti Varma, the bonafid members of Dheeraj Kiran Co - Operative Housing Society Ltd. having Flat No. 701, B - Wing, 7th Floor, Off Chincholi Bunder Road Ahimsa Marg, Malad West, Mumbai 400064 (hereinafter referred to as "The Said Flat"). Mrs. Mukti Varma has purchased the said flat from Mr. Kiran Kumar Arya vide Registered Agreement for Sale dated 06.06.2014 bearing no. BRL-6-4398-2014. The earlier chain of agreements (1) Agreement for Sale which was executed between the Builder, M/s. Kiran Promoters and Developers with Mr. Sameer Vasant Lonkar dated 05.03.2004 bearing no. BDR2-01905-2004 and (2) Agreement for Sale which was executed between Mr. Sameer Vasant Lonkar with Mr. Kiran Kumar Arya dated 02.01.2006 bearing no. BDR12-00012-2006 has been lost / misplaced by the owner the online police complaint of which has been registered vide complaint no. 21127/2025 dated 08.03.2025.

If any person/s, institution/s having any claim/s right, tittle and interest of whatsoever nature in respect of said chain agreements in respect of above said flat as and by way of ownership, sale, mortgage, lien, inheritance, trust, maintenance. adverse, legacy, tenancy, lease, gift, easement charge or otherwise in respect of the chain agreements of the said flat, they all are hereby requested to give intimation and known to the undersigned at the address mentioned below o either handover or deliver original agreement of the said flat for which proper written ackno wledgement shall be given against to substantiat such claim/s within 14 (fourteen) days from the publication of this notice, failing which the claim /s, if any of any person/s or institution/s not meet or pass on the intimation within the said stipulated period it shall be considered and

presumed that no any claimant is existed. Such person/s or institution/s may contact Adv Kailash R. Chandra, M.A. LLB, Flat No. 701 Mineral House, Thakur Village, Kandivali E, Mumbai 400101 at any time, in default of all such claim/s, it shall be deemed to have been waived off the right of the said original agreement of flat. Thereafter, my client is free and may proceed further for necessary action in the ma

Place : Mumbai Adv. Kailashchandra Date: 11.03.2025

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालयः सिरेक्रम आयटी पार्क बी २ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१.१४४. शाखा कार्यालयः ७वा मजला, सुमे प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा वेलफेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत.

प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे

मालमत्तेचा पत्ता

भ्रषत्रफळ ४९२ चौ.फु., ४था मजला, अन्नपुर्णा आशिष असोसिएटस्,

महसल गाव कांचनगाव, तालका कल्याण, ठाणे, महाराष्ट-४२१२०१

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.२०१,

०२रा मजला, इमारत क्र.१६-बी, जय एकदंत कोहौसोलि., सर्व्हें क्र.११९, हिस्सा क्र.१ व २, रविराज हॉटेलजवळ, गोवेली रोड, गाव

टिटवाळा, ता. कल्याण, जि. कल्याण, महाराष्ट्र-४२१६०५.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना **मे. बजाज फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी **मे बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड**कडन त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गहकर्जकरिता महल रक्कम तसेच व्याज व इतर शलक अशी रक्कम भरणा करण्यात कसर केलेल

आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटर

ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्या आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार,

सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/महकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाश

तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पढील व्याज व इतर शूल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्य

पुर्वप्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुटीअंतर्ग

शाखा: मृंबई, (कर्ज क्र.: एच४०५डीएचबी००३०२३७ व खाली नमद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.बी ४०१.

#### शुद्धिपत्रक

दिनांक ०६.०३.२०२५ रोजी सदर वृत्तपत्रात प्रकाशित लिलाव विक्री सचनेमध्ये कपय अनुक्रमांक २, श्री. बाबुराव रामभाऊ होगले व श्रीमती पिंकी बाबुराव होगले यांचे नावा समोरील आरक्षित मुल्य रु.६,६०,०००/- या ऐवजी रु.४,६०,०००/- असे वाचावे.

दिनांक: १०.०३.२०२५ सही/-प्राधिकृत अधिकारी सेन्ट बँक होम फायनान्स लि.

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सुनिल कुमार बद्रिकलाल पटेल व श्रीमती उषा सुनिल कुमार पटेल हे फ्लॅट क्र.बी/१०८, क्षेत्रफळ -३६.२५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, बलदेव सदन कोहौसोलि., जमीन नवीन सर्व्हे क्र.३५३/२ (जुना सर्व्हे क्र.१८), गाव भाईंदर, ता. व जि. ठाणे येथील जागेचे मालक आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे कायदेशीर वारसदार कुमारी त्विशा सुनिल पटेल व कुमारी संजना सुनिल पटेल यांनी सदर फ्लॅट श्रीमती प्रिती मिलन वोरा व श्री. मिलन नगिनदास वोरा यांच्याकडे नोंदणी क्र.टीएनएन ७–२५५५–२०२५ धारक दिनांक ०६ फेब्रवारी २०२५ रोजीच्या विक्री करारनामानुसार<sup>ं</sup>विक्री केले. ज्यांनी कर्ज घेण्याकरिता माझे अशील बेसिन कॅथलिक को-ऑप. बँक लि. यांच्याकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस ऱ्यास. वारसाहक्क. ताबा. भाडेपट्टा. उपभाडेपट्टा हस्तांतर, वहिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र गरवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्ता, मालकी हक्क, आदेश, निकाल किंवा कोणत्याही ऱ्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजूर हुकूमनामा कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस श्रीमती प्रिती मिलन वोरा व श्री. मिलन नगिनटास वोरा यांना कर्ज देण्याबाबत आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध दस्तावेर्ज गाव्यांमह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सी /१०६ १ला मजला, सईद मंझिल कोहौसोलि. पंडित दिनदयाल नगर, बसीन कॅथलीक बँक लिमिटेड समोर, माणिकपूर, वसई (प.), जिल्हा पालघर-४०१२०२ येथे आजच्या गरखेपासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा असे तमजले जाईल की. असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले

आहेत. वसई, आज दिनांकीत ११ मार्च, २०२५

> सही/ डेविड एस. डाबे वकील उच्च न्यायालय, मुंबई

**ORNATE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.** REGN NO. MUM/WM/HSG/TC/ 9588 dated. 17-05-2007. Plot No. 433, CTS No. 1279-B, Suburban Scheme No. 3, Near Jain Temple, R.C. Marg Chembur, Mumbai - 400071.

**PUBLIC NOTICE** ATE MRS. NARMADIA H. KURADIYA (alias) NARMADA KURADIYA & LATE MR. HARISH J. KURADIYA,

owners of 2/3rd share in Flat No. 401 n Ornate Co-operative Housing Societ Ltd., having address at Plot No. 433. CTS No. 1279-B. Suburban Scheme No. 3, Near Jain Temple, R.C. Marg, Chembur, Mumbai- 400071, died on 06.01.2021 & 24.08.2008 respectively

Their legal heir MR. RAJU HARISH KURADIYA has applied for membershi of the society and property rights in th 2/3rd share of the deceased members in the said Flat No. 401

The society hereby invites claims / objections from the heir or heirs or other claimants / objector or objector to the for transfer of said 2 / 3rd share & interest of the deceased members i the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents &

other proofs in support of his claims objections for transfer of share and interest of the deceased Members in the capital / property of the Society. If no claim / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased Members in the capital / property in such manner as is provided under the

Bye-Laws of the society. The claims /objections, if any, received by the Society for transfer of share and interest of the deceased Members in the capital / property of the Society shall be dealt with in the manner

provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the Claimants / objectors, with the secretary of the society between 11 a.m. to 12 p.m from the date of publication of the notice till the expiry of notice period.

For Ornate Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary

मागणी सूचना

तारीख व रक्कम

०८ फेब्रवारी, २०२५

ह.४१,२८,९७९/ – (रुप

एकेचाळीस लाख अड्रावीर

. हजार नऊशे एकोणऐंशी

फक्त)

०८ फेब्रुवारी, २०२५

5.२०,**५०,८२७/** – (रुप

वीस लाख पन्नास हजार

आठशे सत्तावीस फक्त

#### सार्वजनिक नोटीस

ो नोटीस द्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते व रोअर प्रमाणपत्र क्रमांक ४०९५८०, विशिष्ट क्रमां 11414738 ते 11415487 (दोन्ही समाविष्ट), एका 750 शेअर्स, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400 055 चे आहे, ते हरवर सदर शेअर प्रमाणपत्राचा इप्लिकेट प्रमाणप

मिळविण्यासाठी अर्ज करण्याचा माझा मानस आहे. ज कोणास या प्रमाणपत्राच्या पुनर्प्राप्तीस काही हरकर मसल्यास, त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या देवसांच्या आत लेखी स्वरूपात बँकेला कळवा ठराविक मुदतीत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास् बँक आपल्या नियम व अटींनुसार डुप्लिकेट शेअ माणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

रा. हंसराज सीएचएस लि., युनियन पार्क, चेंबूर देनांक: 11.03.2025 स्थळ: मुंबई फोन नं.: 981932412**5** 

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client MR. KARTHIK ALAGAN IYER egal heir of LATE ALAGAN KRISHNA IYER (Father) Expired on 10/03/2011, & LATE ANANDI ALAGAN IYER (Mother) Expired on 19/06/1997 who was lawful owner of FLAT NO.103, NAVRATNA (S.R.A.) CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Situated at BLDG. NO.3, 8TH ROAD, T.P.S. 5, JAKU CLUB, SANTACRUZ (EAST), MUMBAI - 400055, having share certificate No. 118 Distensive 586 to 590 both inclusive and society have Transferred the share certificate in my client name.

That if any person/s claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature pertaining to the legal heirs ship in respect of the said flat is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevan documents, within 7 days of publication o this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.

Place: Mumbai Date: 11.03.2025 J. P. TRIPATHI (Advocate High Court) Office: Abdul Aziz Chawl, 24, Room No.4, L.B.S. Marg, Navpada, Kurla (W), Mumbai- 400 070

#### जाहीर सूचना

माझे अशील **श्रीमती लता नंदीश पुजारी,** निवासी पत्ता: फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, प्राईम राजमनी, बोरिवली राजमनी कोहौसोलि., प्लॉट क्र.डी, विश्वमंगल हौसिंग कॉलनी, एक्सर योगी नगर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे.

माझ्या अशिलांची स्वर्गीय आई श्रीमती यमुना आनंद अमीन या निवासी फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, क्षेत्रफळ ४३९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र रेरा नुसार प्राईम राजमनी म्हणून ज्ञात इमारत, बोरिवली राजमनी कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.डी, विश्वमंगल हौसिंग कॉलनी, एक्सर योगी नगर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे **सदर फ्लॅट** जागा म्हणून संदर्भ) येथील जागेच्या मालक होत्या आणि अनुक्रमांक ४१ ते ४५ (दोन्हीसह) धारक भागप्रमाणपत्र क्र.९ चे रु.५०/- प्रत्येकीचे **५ (पाच)** पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सच्या धारक होत्या (यापुढे सदर सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित).

माझ्या अशिलांची आई श्रीमती यमुना आनंद अमीन यांचे मुंबई येथे ०८.०५.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील श्रीमती लता नंदीश पुजारी या एकमेव जिवीत कायदेशीर वारसदार आहे.

माझ्या अशिलांची **स्वर्गीय आई श्रीमती यमुना आनंद अमीन** यांचे अन्य कोणी कायदेशीर वारसदार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे दावा खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** माझे कार्यालय श्री. जगदीश त्र्यंबक डोंगरिदवे, वकील, उच्च न्यायालय व नोटरी (भारत शासन), प्लॉट क्र.२३२, खोली क्र.१८, श्री मंगल कोहौसोलि., गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथे पाठवावेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०३.२०२५

श्री. जगदीश त्र्यंबक डोंगरदिवे वकील व नोटरी (भारत शासन)

### ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन: एल५१९०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ **संपर्क कार्यालय:** ११वा मजला, दी रुबी, नॉर्थ-वेस्ट विंग, सेनापती बापट रोड, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८ वेबसाईट:<u>www.authum.com</u>, ई-मेल:<u>info@authum.com</u>, दुर.क्र.:(०२२) ६७४७२११७

#### टपाल मतदान सूचना व ई-वोटिंगची माहिती

सचना याद्वारे देण्यात येत आहे की. कंपनीने ०७.०३.२०२५ रोजी टपाल मतदान सचना (सचना) दिनांक १०.०३.२०२५ सर्व सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे, ज्यांचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थींच्या यादीमध्ये आहे. नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएर कडून शुक्रवार ०७.०३.२०२५ रोजी प्राप्त झालेले मालक (पात्र सदस्य) आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे उपलब्

सूचनेची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर (www.authum.com), बीएसई लिमिटेड (www.bseindia.com). नॅशन स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (www.nseindia.com) सीएसई लिमिटेड (www.cse-india.com) आणि कंपनीला रिमोट ई-व्होटिंग सेवा प्रदान करणार्या एजन्सीची वेबसाइट उदा. सीडीएसएल (www.evotingindia.com) च्य संबंधित विभागावर देखील उपलब्ध आहे, ज्या सदस्यांना सूचना प्राप्त होत नाही ते उपरोक्त वेबसाइटवरून ती डाउनलो

कंपनी तिच्या पात्र सदस्यांना, कंपनी कायदा, २०१३ चे कलम १०८ आणि १९० (कोणत्याही वैधानिक फेरफारस किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्या पूर्नअधिनियमांसह) आणि इतर लाग तरतदींनसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (अधिनियम) (कोणत्याही वैधानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) सहवाचिता, सहकार मंत्रालय, भारत शासनद्वारे वितरीत सामान्य परिपत्र क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सामान् परिपत्रक क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२० तामान्य परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.३/२०२२ दिनांक ५  $\hat{ extstyle imes}$ २०२२ रोजीचे , सामान्य परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ , सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (एमसीए परिपत्रके तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन्स), सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि इतर कोणतेही लाग् कायदा, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम (कोणत्याही वैधानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अंमल असलेल्या पुर्नअधिनियमांसह) नुसार ०७.०३.२०२५ रोजीचे सूचनेत नमुदप्रमाणे ठरावावर विहित मान्यता देण्यासाठी विद्युत वरुपाने (ई–व्होटिंग) तसेच रिमोटने मतदानाची सूचना कंपनीकडून दिली जाईल.

- ?) कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. अजय कुमार (डीआयएन:0२४४६९७६) यांची नियुक्ती करणे. कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. संतोष नायर (डीआयएन:0२१७५८७१) यांची नियुक्ती करणे
- कंपनीचे पुर्णवेळ संचालक म्हणून श्री. अमित डांगी (०६५२७०४४) यांची पुर्निनयुक्ती करणे आणि त्यांन वेतनश्रेणी देणे.
- कंपनीचे पुर्णवेळ संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. आकाश सुरी (डीआयएन:0९२९८२७५ यांची पुर्निनयुक्ती करणे आणि त्यांना वेतनश्रेणी देणे.

एमसीए परिपत्रकानुसार, पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस लिफाफ्यासह नोटिसच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याह सदस्याला पाठविल्या गेल्या नाहीत. त्यानुसार, मतदानास पात्र असलेल्या सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संप्रेषण म्हणजे पोस्टल बॅलेट फॉर्म सबमिट करण्याऐवजी त्यांची मते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊन केवळ ई–व्होटिंगपुरता मर्यादित

शुक्रवार ०७.०३.२०२५ (कट-ऑफ तारीख) पर्यंत कंपनीचे इक्रिटी शेअर्स धारण करणारे सदस्य केवळ नोटीसम निर्दिष्ट केलेल्या ठरावाच्या संदर्भात ई–मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याचा हक्कदार असतील. कट–ऑफ तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

सदस्य ई-व्होटिंगसाठी यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com व विनंती करू शकतात. ई-व्होटिंग सविधेमध्ये प्रवेश करण्यासाठी सदस्यांनी त्यांच्या डीमॅट खात्यात त्यांचा मोबाइल नंब आणि ईमेल आयडी योग्यरित्या अपडेट करणे आवश्यक आहे

ई-मेल आयडी यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, कंपनी किंवा आरटीए ई-मेल आयडीचे तपशील प्राप्त झाल्यापासू-. ४८ तासांच्या आत सचनेची इलेक्टॉनिक प्रत शेअर करेल.

तदानाची पद्धत: (१) डीमॅट मोडमध्ये कंपनीचे इक्रिटी शेअर्स धारण करणारे वैयक्तिक भागधारक, (२) डीमॅट मोडमध् . क्रंपनीचे इक्विटी शेअर्स धारण करणाऱ्या व्यक्तींशिवाय इतर भागधारक आणि (३) भागधारक ज्यांनी त्यांचा ई–मेल पर गोंदणीकृत केलेला नाही, ते नोटीस टू द नोटिसमध्ये स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटी गठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनले आहेत त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळ शकतो आणि ज्या व्यक्ती यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड विसरल्या आहेत, ते ते मिळवू शकतात/उत्पन्न करूँ शकतात.

ई-मतदान कालावधी **बुधवार, १२.०३.२०२५ (स.०९.००वा. भाप्रवे)** रोजी सुरू होईल आणि **गुरुवार, १०.०४.२०२**५ (सायं.०५.००वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. या कालावधीत, कंपनीचे पात्र सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीं देऊ शकतात. उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि उपरो जलावधी संपल्यानंतर ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे त्वरित अक्षम केले जाईल.

नएसडीएल वेबसाइटवर कोणत्याही तांत्रिक सीडीएसएल वेबसाइटवर कोणत्याही तांत्रिक मस्येच्या बाबतीत संपर्क तपशील समस्येच्या बाबतीत संपर्क तपशील गॅगिन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना लॉगिन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा साम करणाऱ्या सदस्यांना evoting@nsdl.co.in वर विनंती वरुणारे सदस्य helpdesk.evotina@cdslindia.com पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साध् टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ वर कॉल करु शकतात किंवा टोल फ्री क्र.:0२२-४८८६७000 / ) २२- २४९९ ७००० वर कॉल करू शकतात

कंपनीच्या संचालक मंडळाने केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पोस्टल मतपत्रिक आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून भागीदार **मयंक अरोरा** आणि कंपनी, कंपनी सचिव **श्री. मयंक अरो** (सदस्यत्व क्र.एफ१०३७८) यांची नियक्ती केली आहे. गकलेल्या प्रतांची काननी पूर्ण याल्यानंतर, काननीकर्ता त्यांचा अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंवा त्यांनी अधिक

केलेल्या व्यक्तीला सादर करेल. ई-मतदानाचे निकाल कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीद्वा **सोमवार, १**४.०४.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी (www.authum.com) आणि सीडीएसएल (wwv evotingindia.com) आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात देखील प्रदर्शित केले. एकाच वेळी बीएसई लिमिटेड (www.bseindia.com). नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (www.nseindia.com) सीएसई लिमिटेड (www.cse india.com) यांना त्यांच्या वेबसाइटवर ठेवण्यासाठी पाठवले जाईल. ठराव, मंजूर झाल्यास, ई-मतदानासाठी निर्दिध केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजे **गुरुवार, १०.०४.२०२५** रोजी रीतसर पारित केले गेले असे मानले जाईल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी **श्री. राकेश दळवी,** वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मि कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ वर कॉल करा ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेडकरित सही/

अवनी शा ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### **Public Notice**

Shri/Shrimati Vivek Bhatnagar a member of Dindoshi Ekta CHS Ltd Cooperative Housing Society Ltd. having address at Dindoshi Ekta CHS Ltd. Bldg No 18AB, Shivdham Complex, Dindoshi, General Arunkumar Vaidya Marg, Malad (E)- 97 and holding Flat No A/41 in the building of the society died on 09/09/2024 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society / with the Secretary of the Society between 10 A.M. to 12 P.M from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Hon Secretary Place: Mumbai

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमती सुहासिनी सोमेश साठे** या टुलट्रॉनिक्सच्या मालक तसेच **युनिट क्र.सी-१०, १ला मजला, उद्योग सदन नं.१ प्रिमायसेस** को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.ए–३८/३९/४०, एम.आय.डी.सी. क्षेत्र, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३ येथील जागेच्या मालक आहेत.

**श्रीमती सुहासिनी सोमेश साठे,** यांच्याकडे सोसायटी नामे उद्योग सदन नं.१ प्रिमायसेस को<sup>.</sup> ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जमीन नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्यु-केई/जीएनएल/(ओ)/ ५६९/२००३-०४, दिनांक ३१.०७.२००३ यांचे टुलट्रॉनिक्सच्या मालक असून यांच्याकडे अनुक्रमांक **१८१ ते १९**० (दोन्हीसह) असलेले **भागप्रमाणपत्र क्र.०१९** चे रु.५०/**- (रुपये** पन्नास फक्त) प्रत्येकीचे १० (दहा) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स आहेत. तथापि सदर भाग प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे. तद्नंतर **लापता तक्रार क्र.३०६१५-२०२५** अतंर्गत **एमआयडीसी पोलीस ठाणे** येथे दिनांक <mark>०९.०३.२०२५</mark> रोजी नोंद करण्यात आली आहे.

नर कोणा व्यक्तीस, बँकेस किंवा संस्थेस वर नमुद केलेल्या भागप्रमाणपत्राबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५** दिवसात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा. अन्यथा दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

> दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.२, नवरोज अपार्टमेंट, एस.व्ही. रोड,

दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. ईमेलः darshan.rita@gmail.com

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **स्वर्गीय श्री. सोमेश रामचंद्र साठे** हे युनिट क्र.सी-९, १ला मजला, उद्योग सदन नं.१ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.ए-३८/३९/४०, एम.आय.डी.सी. क्षेत्र, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३ येथील जागेचे मालक आहेत, यांचे निधन झाले आहे.

**स्वर्गीय श्री. सोमेश रामचंद्र साठे** यांच्याकडे सोसायटी नामे उद्योग सदन नं.१ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जमीन नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्यु-केई/जीएनएल/(ओ) ५६९/२००३–०४, दिनांक ३१.०७.२००३ यांचे अनुक्रमांक **१४१ ते १५०** (दोन्हीसह) असलेले भागप्रमाणपत्र क्र.०१५ चे रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे १० (दहा) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स आहेत. तथापि सदर भाग प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे. तद्नंतर लापता तक्रार क्र.३०६०५-२०२५ अतंर्गत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दिनांक .९.०३.२०२५ रोजी नोंद करण्यात आली आहे.

नर कोणा व्यक्तीस, बँकेस किंवा संस्थेस वर नमुद केलेल्या भागप्रमाणपत्राबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या त्त्यावर संपर्क करावा. अन्यथा दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय)

दुकान क्र.२, नवरोज अपार्टमेंट, एस.व्ही. रोड,

दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.

ईमेलः darshan.rita@gmail.com

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.0३.२0२५

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.०३.२०२५



### डायनाकॉन्स सिस्टम्स ॲण्ड सोल्यूशन्स लिमिटेड <sub>सीआयएन : एल७२२००एमएच१९९५</sub>पीएलसी०९३१३०

**नोंदणीकृत कार्यालय:** ७८, रत्नज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इरला लेन, विले पार्ले (पश्चिम), मुंबई – ४०००५६ दूरध्वनीः ०२२-६६८८९९००, ई–मेलः investor@dynacons.com, वेबसाईट : www.dynacons.com

### टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येते की, कलम १०८, ११० आणि कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') च्या इतर लागृ तरतुर्दीनुसार आणि सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') (सध्या अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमासह), कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारणा नियम, २०१५ द्वारे सुधारित केल्यानुसार) आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ु (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') चे रेग्युलेशन् . ४४, सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक-२ (एसएस-२) त्यांच्या अनुपालनात सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२० रोजी ३९/२०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, आणि २०/२०२१ दिनांक ८ डिसेंब २०२१, ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे ०९/२०२४ ('एमसीए परिपत्रके') आणि वेळोवेळी सुधारित केलेल्या इतर लागू कायदे आणि नियमांनुसार (सध्या लागृ असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमांसह), डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची मंजुरी खालील ठरावासाठी रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदाँनाद्वां ('रिमोट ई-व्होटिंग') मागितली जात आहे.

अ.क्र.	ठरावाचे वर्णन	आवश्यक मंजुरीचा प्रकार
₹.	श्री. अशोक भूमैया राजागिरी (डीआयएन: ०२१०७७९६) यांची गैर-कार्यकारी, स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती.	विशेष ठराव

वर नमूद केलेल्या तरतुदी आणि एमसीए परिपत्रकांचे पालन करून, पोस्टल बॅलट नोटिस ('सूचना') च्या इलेक्टॉनिक प्रती आणि स्पष्टीकरणात्मक विधान सोमवार, १० मार्च २०२५ रोजी ई-मेलद्वारे सर्वे सदस्यांना . पाठवण्यात आले आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी(सहभागी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते सूचना प्राप्त करण्यासाठी

info@bigshareonline.com या लिंकवर क्लिक करून कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण

ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेला नोंदवलेले आहे, म्हणजेच शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी, तेच फक्त नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी

प्रतिनिधी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे तात्पुरते नोंदणीकृत होऊ शकतात.

- कट-ऑफ तारखेनुसार, वास्तविक स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य णजे शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (ए प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक सेवांद्वारे रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेसह सदर सूचनेत नमूद केलेल्या उरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकते. सर्व सदस्यांना कळविण्यात येते की:
  - १. दि. ४ मार्च २०२५ च्या सूचनेमध्ये नमूद केलेले सर्व विशेष ठराव इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई-व्होटिंगद्वारे
  - इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठविण्याची तारीख: सोमवार, १० मार्च २०२५. रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याची तारीख आणि वेळ: **बुधवार, १२ मार्च २०२५ (स.९:०० वा. भाप्रवे**)
- रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती तारीख आणि वेळ: **गुरुवार, १० एप्रिल २०२५ (सायं.५:०० वा. भाप्रवे)** त्यानंतर एनएसडीएल ई-व्होटिंग सविधा बंद करेल. रिमोट ई-व्होटिंगदारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख**्शकवार. २८ फेबवारी**
- २०२५. ६. एकदा ठरावावर मतदान झाल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची
- ७. ई-मतदानाशी संबंधित वापरकर्ता आयडी आणि पासवर्डच्या तपशीलांसह माहिती आणि सूचना सदस्यांन ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. ८. दि.२८ फेब्रुवारी २०२५ च्या अंतिम तारखेनुसार, सदस्यांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या भरणा केलेल्य
- इक्रिटी भाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. ९. श्री. हेमंत शेट्ये, (एफसीएस क्र.२८२७ आणि सीओपी क्र.१४८३), एचएसपीएन असोसिएट्स आणि एलएलपी (पूर्वीची एचएस असोसिएट्स म्हणून ज्ञात) चे नियुक्त भागीदार, कार्यरत कंपनी सचिव, यांची रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपासणी करण्यासाठी तपासणीस म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.
- १०. रिमोट ई-व्होटिंगचा निकाल सोमवार, १४ एप्रिल २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. निकाल कंपनीच्या वेबसाइट www.dynacons.com वर स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.
- ११. सदस्यांनी नोंद घ्यावी की ही सूचना कंपनीच्या https://www.dynacons.com POSTAL%20BALLOT%20NOTICE%202025.pdf या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट, म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट www.evotine.nsdl.com वर उपलब्ध आहे ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका /तक्रारी असल्यास, सदस्य खालील व्यक्तीशी संपर्क साध शकतात किंवा www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात.
- १२. ई-व्होटिंगशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीचे संपर्क तपशील नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), श्री. अमित विशाल, सहाय्यक व्यवस्थापक टेड वर्ल्ड. ए विंग. चौथा आणि पाचवा मजला. कमला मिल्स कंपाउंड. लोअर परळ. मंबर्ड-४०००१३ र्दूरध्वनी क्र.: +९१ ०२२-४८८६ ७०००, ईमेल आयडी: amitv@nsdl.com evoting@nsdl.com वर ईमेल करा.

मंडळाच्या आदेशान्वरं डायनॅकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ११ मार्च २०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सहकारी संस्था, ई विभाग, मुंबई

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ई-विभाग मुंबई यांचे कार्यालय भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, ५ वा माळा, १२८/बी, पुना स्ट्रिट, मस्जिद बेंदर, (पूर्व), मुंबई-४०० ००९

 $Email-\underline{ddrmum1we@gmail.com}$ दुरध्वनी क्र. २२६५१६०१५५ जा.क्र. सनि/ई विभाग/जाहिर नोटीस/३७१४/सन २०२५ दिनांक १०/०३/२०२५

### -: जाहीर नोटीस :-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४-बी-२९ अन्वये नोटीस खालील थकबाकीदार यांना या नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, अर्जदार संस्था **झैनब टॉवर को. ऑप. हौ. सो. लि**.

२५२/२५३, **एम. ए. रोड, मदनपुरा, मुंबई –** ४००००८ यांनी या कार्यालयांत वसुली दाखला मिळणेसाठी अर्ज केला असुन, सदर अर्जावर दि. २४/०३/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता अंतीम सुनावणी ठेवण्यांत आली आहे.

तरी सदर दिवशी आपले म्हणणे मांडण्यासाठी आपण स्वतः किंवा आपले प्रतिनिधी मार्फत हजर राहावे. याकामी आपण ौरहजर राहिल्यास आपणांस याबाबत काही म्हणणे मांडावयाचे नाही असे गृहीत धरुन आपल्या अनुपस्थितीत वादी संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी देऊन निर्णय घेतला जाईल, याची नोंद घ्यावी

ı	<u>।</u> । १ ।	श्री. महिम्मद तोहीद शेख	सदीनका क्र. २०४,	२रा मजला, मोलाना	२,२३,८११/
		(दावा क्र. ५०३/२०२५)	आझाद रोड, मदनपुर	ा, मुंबई- ४०० ००८.	
		चे ठिकाण :-		सर्ह	t/-
भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस,		चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस,	(	(संदिपान मते)	
ı	५ वा मा	ळा, १२८/बी, पुना स्ट्रिट,	(शिक्का)	सहाय्यक	निबंधक,

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये. प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटे

Date: 11/03/2025 Dindoshi Ekta CHS Ltd Cooperative Housing Society Ltd.

मस्जिद बंदर, (पूर्व), मुंबई–४०० ००९

अ.क्र. थकबाकीदार/कर्जदाराचे नाव थकबाकीदार/कर्जदाराचा पत्ता रक्कम